



RPG LIFE SCIENCES LIMITED
Unit No. 208-213, B Wing,
Bezzola Complex,
Sion-Trombay Road, Chembur,
Mumbai 400071, India
Tel: +91-22-25292152-55
Fax: +91-22-25297423

July 27, 2020

National Stock Exchange of India Limited

Plot No. C/1, "G" Block, Exchange Plaza,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai 400 051

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001

Symbol: RPGLIFE

Security Code: 532983

Dear Sirs /Madam,

Sub: Regulation 30 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

In terms of the Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of the newspaper notice published to give intimation of the meeting of Board of Directors of the Company scheduled to be held on July 31, 2020, inter alia, to consider and approve the unaudited financial results for the quarter ended June 30, 2020.

Kindly take this information on record.

Thanking you,

Yours Sincerely,
For RPG Life Sciences Limited

Rajesh Shirambekar
Head – Legal & Company Secretary



Encl. as above

UDAY JEWELLERY INDUSTRIES LIMITED
 CIN: L74900TG1999PLC080813
 Registered Office: 3-6-29/14/A, 1st Floor, Hyderabad, Hyderabad-500029.
 Website: www.udayjewellery.com; E-mail: info@udayjewellery.com; Ph: 040-48534811

NOTICE
 Pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 30th July, 2020, at 3-6-29/14/A, 1st Floor, Hyderabad, Hyderabad-500029. Inter-alia to consider and approve the Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2020. For further details, refer to the Company's website: www.udayjewellery.com and the stock exchange website- www.bseindia.com.

In this connection, as per the provisions of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, as amended, the trading window for dealing in Equity shares of the Company is closed for the insiders and/or connected persons from Wednesday, 1st April, 2020 till 48 hours from the declaration of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2020 at the ensuing meeting.

For UDAY JEWELLERY INDUSTRIES LIMITED
 Sd/-
 Ritesh Kumar Sanghi
 Managing Director
 DIN: 00628033

Dated: 23.07.2020
 Place: Hyderabad

DREDGING CORPORATION OF INDIA LIMITED
 R.O. Core 2, 1st Floor, "Scope Minar", Plot No. 2A & 2B, Laxmi Nagar District Centre, Delhi-110091
 Corporate Office: Main Road, H.B. Colony, Seefmahashara, Visakhapatnam - 530022
 Email: areekant@dcil.co.in, Tel.No. 0891-5522233, Fax No. 0891-5550591, website: www.dredge-india.com

NOTICE
 Pursuant to Clause 29 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 Notice is hereby given that the postponed Meeting of the Board of Directors will be held on Thursday, 30th July, 2020 to consider and take on record the Audited Financial Results of the company for the year ended 31/03/2020. The Board Meeting Notice is available on the Stock Exchange Websites - www.nseindia.com, www.bseindia.com, www.cseindia.com and on the Company website www.dredge-india.com.

For Dredging Corporation of India Limited
 (K. Aswini Sreeranth) Company Secretary
 Date : 25/07/2020
DCIL FOR BUILDING SEAWAYS

NARBADA GEMS AND JEWELLERY LIMITED
 CIN: L01222TG1992PLC014173
 Reg. Office: 3-6-29/14/B, 2nd Floor, Hyderabad, Hyderabad-500029. Ph: 040-48506411
 Website: www.narbadajewellery.com; E-mail: comsec@narbadajewellery.com

NOTICE
 Pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 30th July, 2020, at 3-6-29/14/B, 2nd Floor, Hyderabad, Hyderabad-500029. Inter-alia to consider and approve the Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2020. For further details, refer to the Company's website: www.narbadajewellery.com and the stock exchange website- www.bseindia.com.

In this connection, as per the provisions of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, as amended, the trading window for dealing in Equity shares of the Company is closed for the insiders and/or connected persons from Wednesday, 01st April, 2020 till 48 hours from the declaration of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2020.

For NARBADA GEMS AND JEWELLERY LIMITED
 Sd/-
 Sanjay Kumar Sanghi
 Managing Director
 DIN: 00629693

Dated: 23.07.2020
 Place: Hyderabad

FORM G
 INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST
 (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy
 (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS	
1. Name of the Corporate Debtor	Indu Projects Limited
2. Date of incorporation of Corporate Debtor	7th December, 2001
3. Authority under which Corporate Debtor is incorporated/registered	Registrar of Companies (ROC), Hyderabad
4. Corporate identity number/limited liability identification number of Corporate Debtor	U45200TG2001PLC038175
5. Address of the registered office and principal office (if any) of the Corporate Debtor	1009, Indu Fortune Fields, 13th Phase, KPHB Colony, Kukatpally, Hyderabad - 500072, Telangana
6. Insolvency commencement date of the corporate debtor	05.03.2019 (although the Corporate Debtor was admitted into CIRP vide Order no. 3727/HDB/2018 dated 28.02.2019. However the IRP was appointed vide order no. 3727/HDB/2018 dated 05.03.2019)
7. Date of invitation of Expression of Interest	16.07.2019
8. Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	The detailed term sheet for invitation of Expression of Interest specifying eligibility criteria is available at the official website of Indu Projects Limited i.e. http://www.induprojects.com/ and the correspondence address mentioned against Serial No. 21
9. Norms of ineligibility applicable under section 25A are available at:	The official website of Indu Projects Limited i.e. http://www.induprojects.com and the correspondence address mentioned against Serial No. 21
10. Last date for receipt of expression of interest	The interested parties/Prospective Resolution Applicants shall submit the EOI in a sealed envelope by 17:30 Hours on or before 28.07.2020 through speed/registered post or by hand delivery at below mentioned address: C/o Sumedha Management Solutions Pvt. Ltd. Ideal Plaza, 11/1, Sarat Bose Road, 4th Floor, South Block, Room No. 405, Kolkata - 700 020, West Bengal, India. E-mail: ip.induprojects@gmail.com The envelope should be super scribbled as "EOI for Indu Projects Limited" in the name of "Anup Kumar Singh-Resolution Professional".
11. Date of issue of provisional list of prospective Resolution Applicants	29-07-2020
12. Last date for submission of objections to provisional list	03-08-2020
13. Date of issue of final list of prospective resolution applicants	03-08-2020
14. Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	29-07-2020
15. Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	Post receipt of EOI, access to Virtual Data Room containing request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information w.r.t corporate debtor shall be provided to the shortlisted applicant after receipt of confidentiality undertaking duly executed as per Section 29(2) of the IBC at the sole discretion of Resolution Professional/CoC. Further Resolution Applicant may contact the Resolution Professional at the correspondence details mentioned against Serial No. 21 for obtaining the same.
16. Last date for submission of resolution plans	07-08-2020 (since CIRP concludes on 05.08.2020)
17. Manner of submitting resolution plans to resolution professional	The Resolution Plan along with all the supporting documents shall be submitted in a sealed cover in duplicate along with a password-protected pen drive containing the said Resolution Plan along with all the enclosures to the Resolution Professional at below mentioned address: C/o Sumedha Management Solutions Pvt. Ltd. Ideal Plaza, 11/1, Sarat Bose Road, 4th Floor, South Block, Room No. 405, Kolkata - 700 020, West Bengal, India. E-mail: ip.induprojects@gmail.com The envelope should be super scribbled as "EOI for Indu Projects Limited" in the name of "Anup Kumar Singh-Resolution Professional".
18. Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	As soon as approved by the CoC
19. Name and registration number of the resolution professional	Name: Mr. Anup Kumar Singh Reg No. IBB/PA-001/PP-P00153/2017-18/10322
20. Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board	Name: Mr. Anup Kumar Singh Address: 162/07/02 Lake Gardens, Kolkata, West Bengal - 700045 E-mail: anup_singh@sumedhamanagement.com
21. Address and email to be used for correspondence with the resolution professional	Address: Sumedha Management Solutions Pvt. Ltd. Ideal Plaza, 11/1, Sarat Bose Road, 4th Floor, South Block, Room No. 405, Kolkata - 700 020, West Bengal, India. Email ID: ip.induprojects@gmail.com
22. Further details are available at or with	Anup Kumar Singh Sumedha Management Solutions Pvt. Ltd. Ideal Plaza, 11/1, Sarat Bose Road, 4th Floor, South Block, Room No. 405, Kolkata - 700 020, West Bengal, India. Email ID: ip.induprojects@gmail.com
23. Date of publication of Form G	25.07.2020 (First published on 16.07.2019)

Notes:
 1. The interested parties shall refer to the format for submission of the EOI and detailed terms and conditions uploaded on the official website of the Corporate Debtor i.e. http://www.induprojects.com
 2. All the EOIs received will be reviewed by the RP as well as the CoC and thereafter further information/documents related to the process will be provided to the shortlisted parties. The RP/CoC shall have discretion to change the criteria for the EOI at any point of time.
 3. RP/CoC reserves the right to cancel or modify the process/application without assigning any reason and without any liability whatsoever.
 4. The CIRP period shall expire on 05.08.2020.

Sd/-
 Anup Kumar Singh
 Resolution Professional of Indu Projects Limited
 Reg. No. IBB/PA-001/PP-P00153/2017-18/10322
 Registered Address: 162/07/02 Lake Gardens, Kolkata, West Bengal, 700045
 E-mail: anup_singh@sumedhamanagement.com
 Correspondence Address: Sumedha Management Solutions Private Limited Ideal Plaza, 11/1, Sarat Bose Road, 4th Floor, South Block, Room No. 405, Kolkata - 700 020, West Bengal, India.
 E-mail: ip.induprojects@gmail.com
 Place: Kolkata Date: 25.07.2020

NAGA LIMITED
 Reg. Off: No. 1, Anna Pk Road, Chennai - 600 001.
 CIN: L24246TN1991PLC020489, Telephone: 944-25363535, Website: www.nagalimited.com, Email: markam@nagalimited.com

NOTICE
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 14th August, 2020 at 09:45 IST through Video Conferencing inter alia to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated financial results of the Company for the first quarter ended 30th June, 2020.

The said Notice may be accessed on the Company's website at www.nagalimited.com and may also be accessed on the Metropolitan Stock Exchange of India Limited at www.mse.in.

By Order of the Board
 For Naga Limited
 V. Marikannan
 Company Secretary
 Chennai
 25.07.2020

KAUSHALYA INFRASTRUCTURE DEVELOPMENT CORPORATION LIMITED
 CIN: L51216WB1992PLC055629
 Regd. Office: HB - 170, Sector - III, Salt Lake, Kolkata - 700 106
 Ph.: 033-2334 4148, E-mail: info@kaushalya.net
 Website: www.kaushalya.net

NOTICE
 Notice is hereby given that as per SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 31st day of July, 2020 at its Registered Office at HB 170, Sector III, Saltlake, Kolkata-700106 to consider and take on record inter-alia the Audited Financial Results for the Quarter/Year ended 31st March, 2020 and any other business with the permission of chair.

By order of the Board
 Sd/-
 Sanjay Lal Gupta
 Company Secretary
 Place : Kolkata
 Date : 24th July, 2020

Weekend Business Standard MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Near Mumbai, 400708 and M/s. Na! Dunia 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K. Road, Near Minal Residency, Bhopal (M.P.)-462023. & Published at H/4 & 1/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B. Marg, Worli, Mumbai - 400013

Editor : Shyamal Majumdar
 RNI No. MAHENG/2013/53717
 Readers should write their feedback at feedback@bmail.in
 Fax : +91-11-23720201

For Subscription and Circulation enquiries please contact:
 Ms. Mansi Singh
 Head-Customer Relations
 Business Standard Private Limited, H/4 & 1/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B. Marg, Worli, Mumbai - 400013
 E-mail: subs_bs@bmail.in
 or sms: SUB BS to 57007

Overseas subscription: (Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail
 INR 51765 : USD 725

DISCLAIMER: News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the market, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their own judgement. Business Standard does not associate itself with or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redistribution of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorized act by any person/legal entity shall invite civil and criminal liabilities.

No Air Surcharge

optemus OPTIEMUS INFRACOM LIMITED
 CIN: L64200DL1993PLC054086
 Registered Office: K-20, 2nd Floor, Lajpat Nagar Part-2, New Delhi-110 024
 Corporate Office: Plot No. 2A, First Floor, Sector-126, Noida, Uttar Pradesh-201301
 Ph.: 0120-6726800 | Fax: 0120-6726895
 Email: info@optiemus.com

NOTICE
 Pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of Board of Directors of the Company will be held on Thursday, the 30th day of July, 2020, inter-alia, to consider and approve the Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March, 2020. The said notice may be accessed on the website of the Company at www.optiemus.com and Stock Exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com.

By order of the Board
 Optiemus Infracom Limited
 Sd/-
 Vikas Chandra
 Company Secretary & Compliance Officer
 M. No.: 22263

Date : 24.07.2020
 Place : Noida (U.P.)

For BS premium digital subscription, SMS reaches to 57575 or email order@bmail.in

Business Standard Insight Out

G.S. AUTO INTERNATIONAL LTD.
 G.S. ESTATE, P.O BOX 711, G.T. ROAD, LUDHIANA-141003 (INDIA)
 Phones: 0091-161-2511001-5 (5 Lines)
 Fax: 0091-161-2510885
 Website: www.gsgruopindia.com.
 CIN No. L34300PB1973PLC003301

COMPANY NOTICE
 Pursuant to Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, the 31st day of July, 2020 at the Registered Office of the Company at G.S. Estate, G.T. Road, Ludhiana, inter-alia to consider, approve and take on record the Audited Financial Results for the Quarter/ Financial year ended 31st March, 2020. The information contained in the Notice is also available on the following websites:
 1. G.S. Auto International Limited (www.gsgruopindia.com)
 2. BSE Limited (www.bseindia.com)

For G.S. Auto International Limited
 Sd/-
 (Jasbir Singh Ryal) Chairman &
 Place : Ludhiana Jt. Managing Director
 Date : 24.07.2020 DIN: 00104978

PUBLIC NOTICE
HDFC ERGO General Insurance Company Limited
 Notice is hereby given that HDFC ERGO General Insurance Company Limited is relocating its following branches to new addresses with effect from 24th September, 2020.

The complete list of relocated branches with addresses is provided below.

S.No.	State	City	Old Address	New Address
1	Gujarat	Ahmedabad	102, Sukan Arcade, Swastik Cross road, Swastik, Ahmedabad - 380009	Office No - 302, 303 & 304, 3rd Floor, Eventi, Plot No. 102, Off C. G. Road, Ahmedabad - 380006 (Landmark: Opp Bawarchi restaurant, Nr Dev Corporate Hotel), Gujarat
2	Karnataka	Mangalore	2nd Floor, Essel Centre, MG Road, Mangalore - 575 003, Karnataka.	4th Floor, Lalbagh Towers, 5-4-169/29; C.G. Road, Ballabagh, Mangalore - 575003 Karnataka
3	Uttar Pradesh	New Delhi - Noida	N22, 2nd Floor, Sec-18, Noida-201301	3rd Floor, N - 23, Sector -18, Noida-201301, Uttar Pradesh
4	Telangana	Hyderabad	2nd Floor, 6-3-346/1, Opp. Jalagam Vengal Rao Park, (Above Scotia Bank), Road No. 1, Banjara Hills, Hyderabad-500034, Andhra Pradesh	Aditya J.R. Towers, 8-2-120/86/9/A&B, 3rd floor, Road No-2, Banjara Hills, Hyderabad-500034, Telangana

HDFC ERGO General Insurance Company Limited, IRDAI Reg. No. 146, CIN: U68030MH2007PLC171717, Registered & Corporate Office: 1st Floor, HDFC House, 185-166 Backbay Reclamation, H. T. Park Marg, Churchgate, Mumbai - 400 020. Trade Logo displayed above belongs to HDFC Ltd and ERGO International AG and used by the Company under license. Customer Service Number: +91 22 6234 6234/+91 120 6234 6234. Website: www.hdfcergo.com

AIR INDIA AIR INDIA
 A STAR ALLIANCE MEMBER

TENDER NOTICE
 Air India Ltd. invites sealed tender for following works

Tender Number	1. EFD/30/02/MN/AG/ 19 - 20 DT 04/02/2020
Description	Operation and Maintenance of Engineering Facilities provided in AI MRO at MIHAN SEZ, Khapri (Rly), Nagpur - 441108
Tender value in ₹	4,24,42,546/- for 2 years
Close Date	28-08-2020

Details of tender documents can be viewed / downloaded from Air India website <http://www.airindia.in/tenders>. For clarifications if any, interested Bidders may contact Ms Naja R Shankar, Sr AGM-Engg, Tel: 022 2626 3415, Email: NR.Shankar@airindia.in. Addendum to this Tender if any, shall be notified on the above website only.

By order of the Board of Directors
 Sd/-
 Mr. Sumesh Agarwal
 Director DIN: 00325063

Date: July 24, 2020
 Place: Thane

LADAM AFFORDABLE HOUSING LIMITED
 Regd Office: Ladam House, C-33, Opp. ITI, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400 604. Tel.No. 022 7191000
 Email ID: compliances@ladam.in Website: www.ladamaffordablehousing.com
 CIN NO.: L65990MH1979PLC021923

NOTICE
 NOTICE is hereby given that pursuant to Regulation 33 & Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the meeting of the Board of Directors of Ladam Affordable Housing Limited will be held on Friday, July 31, 2020 at 6.00 PM at Ladam House, C-33, Opp. ITI, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400604 to inter alia consider, approve and take on record the standalone & consolidated Audited Financial results along with the Auditors Report of the company for quarter and year ended 31st March, 2020. For further details, please visit www.ladamaffordablehousing.com. You are requested to take the above information on record.

By order of the Board of Directors
 Sd/-
 Mr. Sumesh Agarwal
 Director DIN: 00325063

Date: July 24, 2020
 Place: Thane

AIR INDIA ENGINEERING SERVICES LTD.
 (A wholly owned subsidiary of Air India Ltd.)

TENDER NOTICE
 Air India Engineering Services Ltd., a wholly owned subsidiary of Air India Ltd. invites sealed tender for following works

Tender Number	1. EFD/35/03/M/19-20 DT 16/03/2020
Description	Annual Operating and Maintenance Contract for Effluent Treatment Plant of CRF Jetting Section, 4056 Facility, Cleaning Section of Jet Shop and COD at AIESL, Old Airport, Santacruz (E), Mumbai - 400029
Tender value in ₹	₹53,46,718/- for 3 years
Close Date	28-08-2020

Details of tender documents can be viewed / downloaded from Air India website <http://www.airindia.in/tenders>. For clarifications if any, interested Bidders may contact Ms Naja R Shankar, Sr AGM-Engg, Tel: 022 2626 3415, Email: NR.Shankar@airindia.in. Addendum to this Tender if any, shall be notified on the above website only.

RPG LIFE SCIENCES LIMITED
 Regd. office: RPG House, 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 030.
 CIN: L24232MH2007PLC169354;
 Tel: +91-22-2498 1650; Fax: +91-22-2497 0127
 E-mail: info@rpglifesciences.com
 Web: www.rpglifesciences.com

NOTICE
 NOTICE is hereby given under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, July 31, 2020, inter alia, to consider and take on record the unaudited financial results for the quarter ended June 30, 2020.

The notice is also available on the website of the Company www.rpglifesciences.com and that of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

By order of the Board
 For RPG Life Sciences Limited
 Rajesh Shrambekar
 Head - Legal & Company Secretary

Place: Mumbai
 Date : July 24, 2020

इण्डियन ओवरसीज़ बैंक Indian Overseas Bank
 CENTRAL OFFICE: 763, ANNA SALAI, CHENNAI - 600002

20th Annual General Meeting to be held through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM)
 NOTICE is hereby given that in view of the COVID-19 pandemic the 20th Annual General Meeting ('AGM') of the Shareholders of INDIAN OVERSEAS BANK will be held (on Monday, the August 24, 2020 at 11.00 a.m. Indian Standard Time (IST)) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), in compliance with the applicable provisions of SEBI (Listing and Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIRP/2020/79 issued by the Securities Exchange Board of India ('SEBI'). The members can attend only by way of VC or OAVM facility.

The detailed procedure for participating in the meeting will be stated in the notice for annual general meeting.

In compliance with the above circulars, the members are hereby informed that the electronic copies of the Notice of the 20th AGM and Annual Report 2019-2020 will be sent to all the shareholders whose email addresses are registered with the Bank/Depository Participant(s).

Shareholders holding shares in dematerialized mode and whose email addresses are not registered are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their Depository Participants.

Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile number by clicking the link <https://investors.cameoindia.com> (the Bank's Registrar and Share Transfer Agent, Cameo Corporate Services Limited, Subramanian Building, No.1, Club House Road, Chennai - 600 002). Alternatively the shareholders may send email to register their email address and mobile number by providing the required documents to agm@cameoindia.com

The Notice of 20th AGM and Annual Report 2019-2020 will also be made available on Bank's Website www.ioib.in and on the website of the Stock Exchanges i.e BSE Limited and National Stock Exchange of India limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the 20th AGM through electronic voting system. Further the bank is providing the facility of voting through e-voting system through the AGM. The manner of remote e-voting / e-voting at the AGM for shareholders holding shares in dematerialized mode and physical mode will be provided in the Notice to the shareholders. The details will also be made available on the website of the Bank. Shareholders are requested to visit www.ioib.in to obtain such details.

Shareholders may please note that in terms of aforementioned circulars, the Bank will not be sending physical copies of AGM Notice and Annual Report to the Shareholders.

By Order of the Board of Directors
 Sd/-
 Ajay Kumar Srivastava
 Executive Director

Place: Chennai
 Date : July 24, 2020

HARISH TEXTILE ENGINEERS LIMITED
 2nd Floor, 19 Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai-400069
 CIN No: U29199MH2010PLC201521
 Web site: www.harishtextile.com

NOTICE
 Pursuant to regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, July 31, 2020 at the Registered office of the Company at 2nd Floor, 19 Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai-400069, inter-alia to consider and take on record the Audited Financial Results for the quarter and financial year ended on March 31, 2020 and for any other matter as may be desired by the Board.

The Company shall intimate to the exchanges the Audited Financial Results upon the conclusion of the aforesaid Board Meeting and will arrange for the announcement of the same in the press and on the Company's website as required under SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015.

By order of the Board of Directors
 For Harish Textile Engineers Limited
 Sd/-
 Sandeep Gandhi
 Managing Director
 DIN: 00941665

Place: Mumbai
 Date: 23rd July, 2020

MAX FINANCIAL SERVICES LIMITED
 CIN: L24223PB1989PLC080031
 Registered Office: Bhal Mohan Singh Nagar, Village Ralimra, Tehsil Balachaur, District Nawanshahr, Punjab - 144 533
 Tel: 01881-462000, 462001 Fax: 01881- 273607
 E-mail: investore@maxindia.com
 Website: www.maxfinancialservices.com

NOTICE
 Pursuant to Listing Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, July 30, 2020, inter alia, to consider and approve the unaudited financial results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter ended June 30, 2020.

The intimation is also available on the website of the Company at www.maxfinancialservices.com and on the websites of Stock Exchanges where the shares of the Company are listed viz., BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For Max Financial Services Limited
 Sd/-
 V. Krishnan
 Company Secretary & Compliance Officer

Place: New Delhi
 Date: July 21, 2020

BANNARI AMMAN SPINNING MILLS LIMITED
 Regd. Office : 252, Mettupalayam Road, Coimbatore - 641 043. Phone : 0422-2435555
 Website : www.bannarimills.com
 e-mail : shares@bannarimills.com
 CIN : L17111TZ1989PLC002476

NOTICE
 Notice is hereby given that in compliance with the Provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules ("Rules") 2016 and Section 124(6) of the Companies Act, 2013, which came into effect from 07th September 2016 the Company is mandated to transfer all such shares in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Account in respect of which dividends has not been paid or claimed for seven consecutive years or more.

Notice is further given that in accordance with the provisions of the Rules, individual notices have already been sent to respective shareholders at their latest available address in the company inter alia providing the details of shares being transferred to IEPF Account.

The company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website at www.bannarimills.com. The concerned shareholders are requested to claim the unpaid/unclaimed dividend amounts on or before 24th October 2020 failing which their shares shall be transferred to IEPF account.

It may be noted that to comply with the aforesaid legal requirements, the company will take necessary steps for issuance of duplicate shares against the physical shares that need to be transferred as per the legal requirement as mentioned above. In case the concerned shareholders wish to claim the shares after transfer to IEPF Account, a separate application can be made to the IEPF Authority, in form IEPF-5, as prescribed under the Rules and the same is available at IEPF website i.e. www.iepf.gov.in

For further information/request to claim the unpaid/unclaimed dividend(s) the concerned shareholders may contact the Company at: Reg. Office: 252, Mettupalayam Road, Coimbatore - 641 043, Tel: +91-0422-2435555 or email to shares@bannarimills.com.

By order of the Board
 For Bannari Amman Spinning Mills Limited
 N KRISHNARAJ
 Company Secretary

Coimbatore
 24.7.2020

GOVERNMENT OF TAMIL NADU
Auction of 10 year Tamil Nadu Government Stock (Securities)

- Government of Tamil Nadu has offered to sell by auction the dated securities for an amount of **Rs.2000.00 crore** with **Ten year** tenure. Securities will be issued for a minimum nominal amount of Rs.10,000/- and multiples of Rs.10,000/- thereafter. Auction which will be yield-based under multiple price format will be conducted by Reserve Bank of India at Mumbai Office (Fort) on **July 28, 2020**.
- The Government Stock upto 10% of the notified amount of the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount for a single bid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II). Under the scheme, an investor can submit a single bid only through a bank or a Primary Dealer.
- Interested persons may submit bids in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System as stated below on **July 28, 2020**.
 - The competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.30 A.M.
 - The non-competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.00 A.M.
- The yield percent per annum expected by the bidder should be expressed upto two decimal points. An investor can submit more than one competitive bid at different rates in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System. However, the aggregate amount of bids submitted by a person should not exceed the notified amount.
- The result of auction will be displayed by Reserve Bank of India on its website on **July 28, 2020**. Successful bidders should deposit the price amount of Stock covered by their bids by means of a Bankers' Cheque or Demand Draft payable at Reserve Bank of India, Mumbai (Fort) or Chennai on **July 29, 2020** before the close of banking hours.
- The Government Stock will bear interest at the rate determined by Reserve Bank of India at the auction. Interest will be paid half yearly on **January 29 and July 29**. The Stock will be governed by the provisions of the Government Securities Act, 2006 and Government Securities Regulations, 2007.
- The stocks will qualify for ready forward facility.
- For other details please see the notifications of Government of Tamil Nadu Specific Notification **No.497(L)/W&M-II/2020** dated **July 24, 2020**.

S. KRISHNAN,
 Additional Chief Secretary to Government,
 Finance Department, Chennai-9
 DIPR/618/DISPLAY/2020

